

Date: 27th August, 2024

To,

The Bombay Stock Exchange,

Fort, Mumbai.

Sub.: <u>Submission of Newspaper Advertisement - Information regarding 34th Annual General Meeting and other related information.</u>

Ref: Scrip Code - SUNRAJ DIAMOND EXPORTS LIMITED- 523425

Dear Sir,

As per the Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of the public notice of the 34th Annual General Meeting and other related information, published today i.e. August 27, 2024 in English Language in Business Standard and in Marathi Language in Mumbai Lakshadeep.

Kindly take the same into the record.

Thanking You.

Yours faithfully,

For Sunraj Diamond Exports Limited

Anshul Garg Company Secretary/ Compliance Officer

SUNRAJ DIAMOND EXPORTS LTD. CIN No.: L36912MH1990PLC057803



ई-निविदा सुचना

महावितरण तर्फे. अधीक्षक अभियंता कल्याण मंडळ १, कल्याण अंतर्गत वर्ष २०२४–२५ साठी KDMT-eBus/Wadeghar ची कामे करण्यासाठी नोंदणीकृत कंत्राटदारांकडून निविदा क्रमांक SE/KC-1/T/DDF/KDMT-eBus /Wadeghar/24-25/T-15 साठी ऑनलाईन निविदा मागवण्यात येत आहे. सदर निविदा महावितरणच्या https://etender.mahadiscom.in/eatApp/ संकेतस्थळावर दिनांक २४/०८/२०२४ ते ३१/०८/२०२४ द्पारी १३:०० पर्यंत उपलब्ध आहेत, तसेच द्पारी १५:००) वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. सदर निविदा दिनांक ३१/०८/२०२४ रोजी दुपारी १६:०० नंतर शक्य असल्यास उघडण्यात येतील. निविदा संदर्भात अधिक माहितीसाठी कार्यकारी अभियंता प्रशासन कल्याण मंडळ १ भ्रमणध्वनी क्रमांक ८८७९६२६१३१ वर संपर्क साधावा. निम्म स्वाक्षरी यांनी कठलीही कारणा न देता सर्व निविदा स्वीकारणे अथवा रद्व करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे. तसेच निविदेबाबत काही मुदतवाढ किंवा शुद्धिपत्रकाबाबत फक्त संकेतस्थळावरील Announcements मध्येच कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अधीक्षक अभियंता, HO PR NO 198/24 dt.23.8.24

कल्याण मंडळ-१, कल्याण.

IDBI Bank Ltd.

IDBI BANK LTD., Shivaji Chowk, Kolhapur Br.

सही/-



PUBLIC NOTICE

This is to inform you that the locker holders of our IDBI Bank, Shivaji **chowk, Kolhapur Branch** relating to the following locker accounts holders are deceased and no nominee is on record of the bank. The locker rent for these lockers are overdue. Till date no legal heir / successor / relative / claimant of the locker holder approached branch for any claim. Hence any relative / legal heir / successor / claimant of below mentioned deceased locker holders are advised to approach the branch before the due date for necessary claim and settlement of dues. As per the Terms and conditions locker agreement, the bank will be at liberty to break open the said lockers in the event of non-payment of rent. Accordingly, it is proposed to break open the said locker on 05.12.2024 by serving the formalities.

The charges for break open would be borne by the claimant and the bank reserves the right to take legal action for recovery of the same along with rent arrears / other charges etc.

S.No.	Locker No.	Locker Rent Due from	Name and Address of Locker Holder
1.	G4/150	01/04/2021	Mrs. Nirmala Vasant Joshi,
			Mr. Vasant Gajanan Joshi,
			Address: Dattaprasad Dattalane,
			Tilak Chowk, Kalyan, Tilak Chowk Post
			OFR Kalyan, Kal, Pin Code - 421301, MH
Date: 27.09.2024			Sd/- Branch Hoad

PUBLIC NOTICE

Place: SC Kolhapur.

My clients are intending to purchase from Mr. Harjinder Singh Sarna, the properties more particularly described in Schedule hereunder written. Any person having any right, title, interest and / or claims on the scheduled properties or any part thereof by way of lease, gift, lien, mortgage, license charge, exchange, sale or otherwise, save & except charge of Deutsche Bank and license granted to Indocount Industries limited, howsoever shal make the same known to the undersigned in writing within 15 days from publication of this notice, failing which my client shall proceed to complete the sale and any such claim thereafter received shall be ignored or deeme to have been waived.

The Schedule above referred to:
Office nos. 9A and 9B in aggregate admeasuring 885.67 sq. mtrs. (1025.65 sq. mtrs. usable area) as carpet area on 9th floor (7th habitable floor) and Office nos. 10A and 10B in aggregate admeasuring 885.67 sq. mtrs. (1025.65 sq. mtrs. usable area) as carpet area on 10th floor (8th habitable floor) of Building "D" of MBC Park situated at all that the pieces and parcels of non - agricultural land admeasuring 19,990.30 sq. mtrs. of land or thereabouts bearing portions of Survey Nos.14, 15, 16/3 (part), 16/4 (part) 33 (part) and 34 (part) situate at Kasarwadavali, Ghodbunder Road, Thane (West) 400615 in village Wadhavali, Taluka and District Thane in the Registration District and sub-District of Thane. Dated this 27th day of August, 2024.

Ms. Hemali M. Chande Advocate, High Court

51, Padmashree CHS., M. G. Road, Near Ambaji Dham Temple Mulund (West), Mumbai 400 080

VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED

CIN: 1.741 10MH1984 PLC033920 Regd. Office: 206, 2rd Floor, Autumn Grove CHS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali (E), Mumbai - 400 101 Tel: +91 91360 82848, Email: voltaire.leafin@gmail.com; Website: www.volfitd.com

Notice of 40th Annual General Meeting (AGM)

Notice of 40th Annual General Meeting (AGM)
Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company
will be held on Friday, the 20th day of September, 2024 at 1.00 P.M. through Video conferencing
or any other audio visual means, in compliance with all the applicable provisions of companies
act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with General
circular dated April 8th 2020, April 13th 2020, May 5, 2020, September 20, 2020, December 31,
2020, January 31, 2020, December 08, 2021 and December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022,
19/2022 dated December 28, 2022 and 2022 and latest Circular being 09/2023 dated September
25, 2023 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively referred as MCA circulars
and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13,2022 and January 05, 2023 (SEBI
Circulars) to transact the business set out in the Notice of AGM. Members attending the AGM
Through VC/OAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act.

Inrough v-V/OVAW shall be recorded for the purpose of Quorum ly's 30.5 of the Act.

In compliance of the above Circulars, the Notice of AGM and the Financial statements to the FY 2023-2024 along with Board's Report, Auditor's Report, and other documents required to be attached thereto (Collectively referred as "Annual Report") has been sent only by e-mail to all the members of the company whose e-mail address are registered with the company, Registers & shares transfer agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents Have been completed on Saturday, 26 August 2024. The Report has also been made available on the Company website link that "Viewww.volitid rom. Vanual Report says as een made available on the Company website link http://www.volfltd.com/AnnualRe vell as on the BSE website www.bseindia.com

wen as on the bsz website www.bsendia.com In compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Companies (Management & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (55-2), the Company is pleased to provide remote e-voting facility ("Remote E-voting") to all the members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing facility for e-voting during AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through remote e-voting. The Procedure /Instructions in respect of have been provided in the Notice of the AGM. The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form

as on cut-off date i.e. September 13, 2024 shall be eligible to cast their votes by remote e-voting or attend the meeting through VC/OAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the Paid-up Equity Share Capital as on the cut-off date. The remote e-voting period will be commenced on Tuesday, 17 September 2024 at 9.00 AM and ends on hursday, 19 September 2024 at 5.00 PM.

Any person who becomes a member of the company after dispatch of notice AGM & holding shares as on cut-off /record date i.e. September 13, 2024 may obtain the login id & passwore by sending a request at Voltaire.leafin@gmail.com or support@purvashare.com. However if the person is registered with NSDL/CDSL for remote e-voting then existing user credentials can be used for casting votes.

Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGM and instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting during For Voltaire Leasing & Finance Limite

Priyanka Bhauwala Company Secretary & Compliance Office Date: 26th August 2024

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH

CP(CAA)137/MB/2024 CA(CAA) /87/MB/2024

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013); AND

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act)' read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 (including any statutory modification or re-enactment thereof, for the time being in force); AND

In the matter of Scheme of Amalgamation of INTEGRATED SHIPPING AND FORWARDING PRIVATE LIMITED, the Transferor Company; with NARENDRA LOGISTICS PRIVATE LIMITED, the Transferee Company.

INTEGRATED SHIPPING AND FORWARDING PRIVATE LIMITED, a Company rporated under the Companies Act, 1956 having its registered office at C 106, Swarup ar, Plot No. 169, Om Nagar, Sahar Pipeline Road, Andheri (East), Mumbai 400 099 CIN: U63090MH2002PTC135695 ...Petitioner Company 1/Transferor Company NARENDRA LOGISTICS PRIVATE LIMITED, a Company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 1.C 106, Swarup Nagar, Plot No.169, Om Nagar, Sahar Pipeline Road, Andheri (East), Mumbai 400 099; CIN U63090MH2006PTC161660 ...Petitioner Company 2/Transferee Company NOTICE OF PETITION

TAKE NOTICE THAT the Petition under Section 230 to Section 232 and other applicable rovisions of the Companies Act, 2013 for an Order sanctioning the proposed arrangement imbodied in the matter of Scheme of Amalgamation of INTEGRATED SHIPPING AND FORWARDING PRIVATE LIMITED, the Transferor Company with NARENDRA LOGISTICS PRIVATE LIMITED, the Transferee Company and their respective Shareholders, presented by the Petitioner Companies and was admitted by this Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench on 7th August, 2024 and fixed for hearing on 04th August, 2024.

you are desirous of opposing the said Petition, you may send to the Petitioner's Authorised Representative, notice of your intention signed by you or your advocate no later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice.

A Copy of the petition will be furnished by the Petitioner's Authorised Representative or ng the same and on payment of prescribed charges for the same

Dated this 27rd day of August, 2024

For Snehal Shah & Associate **Practising Company Secretaries**

CS Snehal Shah Authorised Representative for the Petitioner

CP No. 4820 501, Shreeii Arcade Premises, Junction of S. V. Road & M. G. Road. Kandivali (West), Mumbai 400 067 Email: cssnehalshah@gmail.com

PUBLIC NOTICE

TATA ELXSI LIMITED

"ITPB Road, Whitefield, Bangalore - 560048, India NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company has been lost and the holders of the said securities/ applicant has applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders

that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within **15 days** from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders without furthe

intimation.								
Name Of Holder	Kind and face value of Securities	No. Of Securities		Certificate No	Distinctive Numbers			
Karuna Jashnani (As per Company) Records) Karuna Samtaney (As per Application)	Equity & FV Rs. 10	100	EXK0000292	248603	From 7070911 To 7071010			

ANAND RATHI

Anand Rathi Global Finance Limited Express Zone, A Wing, 8th Floor, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063 India Ref No: ARGFL/SME-LAP/MUM/1198

POSSESSION NOTICE thereas, the Authorized Officer of the Anand Rathi Global Finance Limited, under the ecuritisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit terest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section (3(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand lotice (details specifically mention in table below, hereinafter Demand Notice) unde ection 13 sub-section 2 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and offorcement of Security Interest Act, 2002 calling upon the Borrower(s) (detail specifically ention in table below, hereinafter Borrower (s) to repay the amount mentioned in the emand Notice together with further and Future interest thereon at the contractual rate of terest together with costs and charges and other monies payable (if any) from the date of the second second

nterest together with costs and charges and other monies payable (if any) from the date of bemand Notice onwards, till the date of payment and/or realization by ARGFL within 60 days rom the date of receipt of the Demand Notice (hereinafter Amount Due). he Borrower (s) and Co-borrower (s) having failed to repay the Amount Due, this notice shereby given to the Borrower mentioned herein below in particular and public in general hat the undersigned has taken Symbolic possession of the properties / Secured Assets (as lefined under the Demand Notice) described herein below in exercise of powers onferred upon him/her under sub-section (4) of section 13 of the Securitization And teconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 8 of the Security Interest (Finforcement) Rules 2002 on the date specifically rith rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specificall

he Borrower and Co-borrower (s) in particular and the public in general is hereb utioned not to deal with the properties/ the Secured Assets and any dealings with the operties / secured assets will be subject to the charge of Anand Rathi Global Financ mited for an Outstanding Amount (specifically mentioned herein below) together with the rand future interest thereon at the contractual rate of interest together with cost and charges and other monies payable (if any) till the date of payment and/or realizatior by ARGFL. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) o

ection 13 of the Act in respect of the time available to redeem the secured assets.

orrower (s) Name Address: M/s. PAWZ UP, Shop No. 25, Ground Floor, Shree Sai Dhar
o Operative Society Ltd. 90 Feet Road, Ghatkopar East, Mumbai: 400 077.

Co-borrower(s) Name Address: 1. Mr. Uday S Shetty 2. Mrs. Aarti Uday Shetty 3. Mrs. Indira S Shetty, Swami Lila Shah Society, B/10, Gr. Floor, Building No. 8, Garden ane, LBS Marg, Sanghani Estate, Ghatkopar West, Mumbai: 400086. Amount Due as per Demand Notice with further interest as applicable: Rs. 44,65,868/- (Rupees Forty Four Lakhs Sixty Five Thousand Eight Hundred and Sixty Eight only)

ROI Principal Outstanding EMI Amount Pending Broken period Interest

2,35,121 24,932 34,350 Legal Charge Date of Demand Notice: 18th June, 2024 Over Due interest EMI Bounce 1,20,243 43,300 oan Agreement No: ARGFL/SME-LAP/MUM/1198 Date of Possession: 26th August, 2024 Total outstanding 44,65,868

Property Details: Property Address: Swami Lila Shah Society, Bwing, Flat No. 10, Ground Floor Building number 8, Garden Lane, LBS Marg, Sanghani Estate, Ghatkopar West, Mumbai: 400086. Date: 26th August, 2024 Place: Mumbai Sd/- Anand Rathi Global Finance Limited

SHARDUL SECURITIES LIMITED CIN: L50100MH1985PLC036937 Regd. Office: G-12, Tulsiani Chambers, 212, Nariman Point, Mumbai 400021

Tel.: 91 22 46032806 / 22-46032807 Email id: investors@shriyam.com website: www.shardulsecurities.com

NOTICE

- Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, 17th September 2024 at 10.00 a.m., through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the busines mentioned in the Notice of 39th AGM. The company has completed dispatch of the AGM notice and annual report through
- It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 11th September, 2024 to 16th September, 2024 (both days inclusive
- Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date of 10th September, 2024 may cast their vote electronically on the Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of Link Intime India Private Limited (LIIPL). All the members are also informed that:
- The remote e-voting shall commence on 9.00 A.M on 13th September, 2024 and ends on 5.00 P.M on 16th September, 2024.
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means of at the AGM is 10th September, 2024.
- Any person who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. 10th September, 2024, may obtain the login ID and pass word by sending a request at enotices@linkintime.co.in. or contact on Tel: 022 -4918 6000
- The remote e-voting module shall be disabled by LIIPL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
- The Facility for voting shall be available online electronically during the AGM The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- vii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM electronically.
- Notice of AGM is available on the Company's website www.shardulsecurities.com and also on the website of Link Intime India Private Limited instavote.linkintime.co.in
- In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linintime.co.in_or contact LIIPL at :-Tel: 022 - 49186000

FOR SHARDUL SECURITIES LIMITED Date: 26.08.2024 Place: Mumbai Daya Bhalia Director and Company Secretary

HEXAWARE

Hexaware Technologies Limited Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industrial

Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 91 022 33268585 Website: www.hexaware.com: E-mail: Investori@hexaware.com CIN: U72900MH1992PLC069662

NOTICE

This Notice is given pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. The said Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years, in the name of IEPF Suspense Account.

Accordingly, Company has sent individual communication to all the concerned Shareholders at their registered address whose unpaid or unclaimed dividends and shares are liable to be transferred to IEPF and IEPF Suspense Account respectively under the aforesaid rules for taking appropriate actions.

The complete details of unpaid or unclaimed dividends and shares of shareholders due for transfer are available on website of the Company at http://hexaware.com/investors/.

In case Company does not receive any communication from the concerned shareholders by December 04th, 2024, the Company shall transfer unpaid or unclaimed dividends and shares to IEPF and IEPF Suspense Account respectively.

The concerned Shareholders may claim from IEPF Authority both unclaimed dividend amount and the shares transferred to IEPF after following the procedure prescribed in the aforesaid rules

The Shareholders, holding Shares in Physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account, please note that Company would be issuing duplicate share certificates for the purpose of transfer to IEPF Suspense Account as per the Rules and upon issue of such duplicate share certificates, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.

In case of any query the Concerned Shareholder may contact the Company at the registered office address of the Company or Company's Registrar and Transfer Agent i.e Kfin Technologies Ltd at Karvy Selenium Tower B. Plot 31-32. Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032, Tel.: 1-800-309-4001.

Email: einward.ris@kfintech.com

The aforesaid intimation is also available on website of the Company at http://hexaware.com/investors/

For Hexaware Technologies Limited

Place: Navi Mumbai Gunjan Methi Date : August 27,2024 **Company Secretary**

CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED REGISTERED OFFICE: Block No. A/1003, West Gate, Near /mca Club, Sur No. 835/1+3, S. G. Highway, Makarba, "

thoughtful regeneration CORPORATE OFFICE: 1st Floor, Wakefield House, Sprott Road, Ballard Estate, Mumbai-400038.

CIN: U67100G12015PTC083994 EMAIL: info@cfmarac.in CONTACT: 022-40055282

APPENDIX IV Possession Notice [see rule 8 (1)] (For Immovable property)

Whereas, The undersigned being the Authorized officer of the CFM Asset Reconstruction Pvt Ltd (acting in its capacity of trustee of CFMARC Trust-4 IndusInd Bank) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2003 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enprogramment) Rules, 2002 issued Demand Notice dated 31,08,2019 calling upon the Borrowe Mis. Vivaan Bhoomi Private Limited (Borrower), Mr Shore B Choudhary, Mrs Kamla Ke-sharam Choudhary and M/s Vivan Corporation all (Co-Borrowers) to repay jointly or sev-erally the amount mentioned in the notice being a sum of ₹.5,68,99,523.57/- (Rupees Five Corres Sixty Eight Lakhs Ninety Nine Thousand Five Hundred Twenty Three and Paisa Fifty seven Only) as on 13.06.2019 together with further interest @12.80% p.a from 14.06.2019 and costs, charges and expenses incurred, thereon within 60 days from the date receipt of the said notice. The said notice is duly served to the borrower and co borrowers by **CFM Asset Re**

The borrower(s), guarantors and mortgagors having failed to repay jointly or severally the amour demanded in the above said Notice, notice is hereby given by the Authorised Officer of CFMARC, duly appointed under sub section (12) of Section 13 of the SARFAESI Act 2002 to the borrower, mortgagor and its guarantors in particular and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of rights and powers conferred or nim under sub section 4 of section 13 of the said Act read with rule 8 of the Security Interest (En orcement) Rules, 2002 on this 24th day of August 2024.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the propert and any dealings with the property will be subject to the charge of the CFMARC acting as Trustee of CFMARC Trust-3 Indusind Bank for an amount of ₹5,68,99,523.57/- (Rupees Five Crores Sixty Eight Lakhs Ninety Nine Thousand Five Hundred Twenty Three and and Paisa Fifty seven Only) as on 13.06.2019 together with further interest @12.80% p.a from 14.06.2019 and costs, charges and expenses incurred, thereon till payment and realization of the entire outstanding. The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act in respect

of time available, to redeem the secured assets

DETAILS OF SECURED ASSETS: All that piece of the office premises No. 503 having area admeasuring approx. 1051 sq. ft. carpe on 5th Floor in the proposed composite building known as "MANTHAN PLAZA" situated on plot o land bearing CTS No. 962 – D adm. 2753 Sq. mtrs or there about at village Kole Kalyan Nehru. Road, Santacruz, East, Mumbai 400055, which is **bounded as: On or towards North:** CTS Nos. 1008, 1007 & 1001 **On or towards South:** 36.60 Mtrs wide D.P. Road **On or towards East:**

CTS Nos 994, 991 & 974 On or towards West:- 18.30 Mtrs wide D.P. Road.

2. All that piece of the office premises No. 507 having area admeasuring approx. 1174 Sq. ft. carpet on 5th Floor in the proposed composite building known as "MANTHAN PLAZA" situated on plot of land bearing CTS No. 962 – D admsg. 2753 Sq. mtrs or there about at village Kole Kalyan Nehru Road, Santacruz, East, Mumbai 400055, which is **bounded as: On or towards North:**- CTS Nos. 1008, 1007 & 1001 **On or towards South:**- 36.60 Mtrs wide D.P. Road **On or towards East:**-CTS Nos 994, 991 & 974 On or towards West: 18.30 Mtrs wide D.P. Road.

 All that piece of the office premises No510 having area admeasuring approx. 990 Sq. ft. carpe on 5th Floor in the proposed composite building known as "MANTHAN PLAZA" situated at plot o land bearing CTS No. 962 - D adm. 2753 Sq. mtrs or there about at village Kole Kalyan Nehru Road, Santacruz, East, Mumbai 400055, which is **bounded as: On or towards North:** CTS Nos 1008, 1007 & 1001 **On or towards South:** 36.60 Mtrs wide D.P. Road **On or towards East:** CTS Nos 994, 991 & 974 On or towards West:- 18.30 Mtrs wide D.P. Road. Date: 24.08.2024 Authorized Office

Authorized Office FOR CFM Asset Reconstruction Pvt. Ltd (Also acting its capacity as Trustee of CFMARC Trust-4 Industing Bank Place: MUMBAI

SUNRAJ DIAMOND EXPORTS LIMITED

(CIN: L36912MH1990PLC057803)

Registered Office: D-9, 5th Fir, Plot 156, Everest Apartments, Tardeo,
Haji Ali, Mumbai, 400034.

Email:info⊚sunrajdiamonds.com**Website**: www.sunrajdiamonds.com**Tel**: +912223638559

INFORMATION REGARDING 34TH ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE:

The 34th Annual General Meeting (*AGM*) of the Company will be held on Monday, September 23, 2024 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing (VC) or other Audio-Visual means (OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (*SEBI Listing Regulations*), read with the General Circulars / Notifications issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as 'applicable circulars'), to transact the business as set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and vote at the AGM through VC / OAVM members participating through VC / OAVM only shall be deemed to be present at the AGM and their

- presence shall be reckoned for the purpose of quorum In compliance with the applicable circulars, the Notice convening the AGM and the Standalone and Consolidated Financial Statements for the Financial Year 2023-24, along with Board's Report, Auditors' Report and other documents real 2023-24, along with obard's report, Audition's neptor and other documents required to be attached thereto, will be sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the RTA/ Company/ Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website at https://www.www.sunrajdiamonds.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited at www.bseindia.com.
- Manner of registering / updating KYC details including email addresses by
- a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their KYC details including email addresses with the Company, are requested to register / update the same by submitting duly signed Form ISR-I along with the supporting documents to Adroit Corporate Services Private Limited, with the supporting documents to Adroit Corporate Services Private Limited, RTA at support@adroitcorporate.com or by sending the same at Adroit Corporate Services Private Limited, Unit: Sunraj Diamond Exports Limited, 17-20, Jafferbhoy Ind. Estate, 01st Floor, Makwana Road, Marol Naka, Andheri (E.), Mumbai - 400059. The said form is available on the website of the RTA https://www.adroitcorporate.com/RandTServices.aspx,
- b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their KYC details including email addresses with their Depository Participants, are requested to register / update the same with the Depository Participants with whom they maintain their demat account.
- Manner of casting vote(s) through e-voting:
- a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system ('e-voting'). b) The manner of voting remotely ('remote e-voting') by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not
- registered their email addresses will be provided in the Notice of AGM. c) The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and Members attending the AGM through VC / OAVM who have not cast their vote(s) by remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting system during
- Of The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through e-mail. Members who do not receive e-mail or whose e-mail addresses are not registered with the RTA / Company / Depository Participant(s) may generate login credentials' by following instructions given in the 'Notes' forming part of the Notice of AGM
- The login credentials as aforesaid may also be used for attending the through VC / OAVM.
- Book Closure: The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 17th September, 2024 to 23th September, 2024.

By Order of the Board of Directors For Sunraj Diamond Exports Limited

Place: Mumbai Date : August 27, 2024.

Anshul Garg Company Secretary & Compliance Office



OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED Dadar West, Mumbai - 400028. Contact No-9773406175.

[Appendix - IV-A] [See proviso to rule 8 (6) SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers/Co-borrower Prakash Bhimsha Bane and Sangeeta Bane that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, and the physical possession of which has been taken by Omkara Assets Reconstruction Private Limited (OARPL), Secured Creditor, on 09.08.2023. The below-mentioned property will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and without recourse basis on 27.09.2024 at 11.00 am (last date and time for submission of bids is 26.09.2024 by 6.00 PM), for red Rs.7,42,303.49 (Rupees Seven Lakh Forty Two Thousand Three Hundred Three And Forty Nine Paise Only) as on 31st December, 2021, plus accrued interest/unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc. except recovery till the date of payment due to the M/s Omkara Assets Reconstruction Private Limited Secured Creditor from above mentioned borrower and co-borrower.

The Omkara Assets Reconstruction Pvt Itd (acting in its capacity as Trustee of Omkara PS 22/2020-21 Trust) has acquired entire outstanding debts lying against the said borrower/ guarantors vide Assignment Agreement dated 26.02.2021 along with underlying security from Fullerton India Credit Company Limited (FICCL). Therefore, Omkara Assets Reconstruction Pvt Itd has stepped in the shoes Fullerton India Credit Company Limited (FICCL) and become entitled to recover entire outstanding dues and enforce the securities. The description of the Immovable Properties, the reserve price, earnest money deposit, and known encumbrances (if any) are as follows:

DESCRIPTION OF THE PROPERTY:- All that part and parcel of the Block No. 141, Building No. A/18, Third Floor, J.P Nagar Satpala Road, Near Boiling Village, Virar (W), Tal-Vasai, Dist Thane. Boundaries: - East: Bolinj Road, West: Survey no 113, North: Virar Saptala Road and South: Survey no 117.

Reserve Price:- Rs.13,00,000/-EMD:-Rs.1.30.000/-

Date of E-Auction: - 27.09.2024 at 11.00 A.M to 12.00 P.M Minimum Bid Increment Amount:- Rs. 50,000/- (Fifty Thousand)

Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/ Proof of EMD:26.09.2024 by 6:00 pm Date of Inspection:- 21.09.2024 between 01.00 pm to 04.00 pm (only on prior

confirmation) Known Liabilities:- Not Known

This publication is also a Thirty-day notice to the borrowers/co-borrowers under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in the secured creditor website i.e., http://omkaraarc.com/auction.php. and the contact details of authorized officer Raiendra Dewarde - 9324546651 and Case officer Tanaii Mandaykar - 9769170774 and Email- rajendra.dewarde@omkaraarc.com, tanaji@omkaraarc.com Bidder may also visit the website http://www.bankeauction.com or contact service provider M/s. C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: +91-7291981124/25/26, Helpline E-mail ID: support@bankeauctions.com, Mr. Bhavik Pandya, Mobile:88666 82937 Email Maharashtra@c1india.com. Intending bidders shall comply and give a declaration under section 29A of the Insolvency and Bankruptcy Code 2016.

Date: 23.08.2024 Authorized Officer Place: Thane Omkara Assets Reconstruction Pvt Ltd. (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 22/2020-21 Trust)



OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

Chowk, Dadar West, Mumbai 400 028. Tel.: 022-6923 1111/9769170774.

Appendix - IV-A] [See proviso to rule 8 (6) r/w rule 9 (1)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) R/w Rule 9(1) of the Security Interest (Enforce

Notice is hereby given to the public in general and in particular to the Santosh Gangaram Rathod (Borrower) Deepa Santosh Rathod (Co-Borrower) Mewad Bhavan Shuddh Shakari Bhoinalay (Co-Borrower) that the below described immovable property mortgaged charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorisec Officer of Omkara Assets Reconstruction Private Limited (OARPL) Secured Creditor, or 30.05.2022, will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "withou recourse basis" on 20.09.2024 between 11.00 pm to 12.00 pm (last date and time for submission of bids is 19.09.2024 by 6.00 PM), for recovery of Rs. 21,83,152/- (Rupees Twenty-One Lakh Eighty Three Thousand One Hundred Fifty Two Only) as on 30.11.2020 together with further interest, from 01.12.2020 due to the M/s Omkara Assets Reconstruction Private Limited Secured Creditor from above mentioned borrower and co-borrower.

The Omkara Assets Reconstruction Pvt Ltd (acting in its capacity as Trustee of Omkara PS 22/2020-21 Trust) has acquired entire outstanding debts lying against above said borrower/guarantors vide Assignment Agreement dated 26.02.2021 along with underlying security from Fullerton India Home Finance Company Limited.

The description of the Immovable Properties, reserve price and the earnest money deposit and known encumbrances (if any) are as under:

Description Of The Property:- All that Piece and Parcel of Flat No. 02, First Floor, Plot No. 58, Gut No. 26, Krupashree Appartments, Itkheda Palthan Road, Aurangabad - 431001, Admeasuring Area 288 Sq Mtrs, Surrounded by boundaries: East: Open Land, West: Flat No. 3, North: Side, South: Road

EMD:-Rs. 1.95.000/-Reserve Price:- Rs.19.50.000/-

Date of E - Auction: - 20.09.2024 at 11.00 pm to 12.00 pm

Minimum Bid Increment Amount:- Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand only) Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/

Proof of EMD:19.09.2024 by 6:00 pm Date of Inspection:- 18.09.2024 between 12.00 pm to 02.00 pm (only on prior confirmation)

Known Liabilities:- Not Known This Publication is also a 'Fifteen Days' notice to the aforementioned borrowers/co-borrowe under Rule 8 (6) R/w Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in secure creditor website i.e., http://omkaraarc.com/auction.php. and the contact details of authorise officer: Rajendra Dewarde Case officer :Tanaji Mandavkar Phone No.9324546651

9769170774 and Email- rajendra.dewarde@omkaraarc.com, tanaji@omkaraarc.com

Bidder may also visit the website http://www.bankeauction.com or contact service provide

M/s. C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: +91-7291981124/25/26, Helpline E-mail ID: support@bankeauctions.com, Mr. Bhavik Pandya, Mobile :88666 82937 Email -Maharashtra@c1india.com. Intending bidders shall comply and give declaration unde ection 29A of Insolvency And Bankruptcy Code 2016. Date: 23.08.2024



NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

Authorized Officer

Registered Office: "A" Wing, 114 E, 4th Floor, Vilco Center, Opp. Garware, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057. CIN: L25200MH1987PLC044707 Tel.: 91-22 67669999 / 28341083 Fax: 67669998 Email: investor@nationalplastic.com Website: www.nationalplastic.com

Omkara Assets Reconstruction Pvt Ltd.
(Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 22/2020-21 Trust)

NOTICE OF POSTAL BALLOT

applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the *Act'), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (the "Management Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022, and 09/2023 dated September 25 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "LODR Regulations") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of members of National Plastic Industries Limited (the "Company") is sought for the following special resolutions by way of remote e-voting ("e-voting") process:

Description of Special Resolution No.

Re-appointment of Mr. Bimal Jasvantlal Parekh

(DIN: 00070178) as Non-Executive Independent Director Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Monday, August 26, 2024, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / depository participant(s) as on August 16, 2024 ('Cut-off Date"). The said Notice is also available on the website of the Company: www.nationalplastic.com in Advertisement ection, on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited ('BSE"): www.bseindia.com and on the website of the e-voting

agency CDSL at www.evotingindia.com. In accordance with the provisions of the MCA Circulars, physical copy of the Notice along with the Postal Ballot form and the pre-paid business reply envelope are not sent to the members for this Posta Ballot and member can vote through e-voting. Voting rights shall be reckoned on the paid-up value of share registered in the name of the nembers as on the Cut-Off Date. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat the Notice for information purpose only. The Company has engaged the services of NSDL for providing e-voting facilities to the members. The members may please note

the following e-voting period:	
Cut-Off Date	Friday, August 16, 2024
Commencement of E-voting	9:00 AM IST on Thursday August 29, 2024
End of E-Voting	5:00 PM IST on Sunday September 28, 2024

Members are requested to cast their vote through E-voting not later than 5.00 PM IST on Sunday September 28, 2024, to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received. The e-voting module will be disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. Once the vote is cast members will not be allowed to change it subsequently.

The instructions on the process of e-voting for members holding shares in dematerialized and physical form as well as for members who have not registered their email IDs, have been provided in the Notice. Members holding shares held in electronic form and who have not updated their email address of KYC details are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by respective Depository Participant. Members holding shares in physical forms who have not updated their emai address or KYC details are requested to register/update the said details in prescribed form requisite forms with the Registrar and

Share Transfer Agent of the Company, Link Intime India Pvt. Ltd. The Board of Directors of the Company has appointed Mrs. Ragini Chokshi, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to

scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. After completion of scrutiny of votes cast, the result of e-voting by Postal Ballot shall be declared by the Chairman, or any other persor Authorised by him, on or before Tuesday, September 30, 2024 The result of e-voting will be displayed on the Company's website www.nationalplastic.com in the investors section, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of the e-voting agency at www.evotingindia.com.

If you have any queries or issues regarding e-voting from the e-voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhan (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542)

Place: Mumbai

Date: 12th August, 2024

For National Plastic Industries Limited

Paresh Parekh Managing Director DIN: 00432673

जाहीर सूचना

सर्व व्यक्तीं य येथे सुचित करण्यात चेत आहे की, माझे अशील श्री. सचिन सांतीप्रमाद मौद्यां हे फ्लॉट क्र.४०५, इमारत क्र.१९/फ्र, संविवनी प्रस्तावर कोहोसील, संघर्य गम, चांदिक्ती कामें गड़, अर्थित (पुंजी, मुंबई-१०००७५, क्षेत्रकट सुमारे २२५ चौफु. ही बागा श्रीमती संगीतादेवी हिस्कंद्र निशाद पांच्याकट्टा खोदी कह उच्छित आहेत. सहर फ्लॉट जागा त्यांचे पती स्वर्गीय श्री. हिस्कंद्र चैतु निशाद यांना चन संचर्षक व संचालक संवय गांधी राष्ट्रीय उद्यान, नोरिवली यांच्याद्वारे प्रेशित क्र.नी/२०/लॅण्ड/४८२३ ज्ञान, जात्यला पाठ्यक्कार प्राप्ता क्रा.चा १०/२००० हुटरर) २००८ – ०९ धारक दिनांक ०४.१२.२००८ रोजीचे बाटपपत्रानुसार देण्यात आली होती.

त्यांचे पती स्वर्गीय श्री. हरिश्चंद्र चैतु निशाद यांचे २२.०१.२०१७ रोजी निधन झाल्यानंतर संजिवनी एसआरए लि. यांनी श्रीमती संगीतादेवी हरिश्चंद्र निशाद यांच्या नावे सदर फ्लॉट जागेनानत भाग प्रमाणपत्र क्र.२९ यापुर्वीच हस्तांतरीत केले, येथे निश्चित करण्यात येत आहे की, त्या उपरोक्त फ्लॉट जागेच्या एकमेव मालक आहेत. जर कोणा व्यक्तीस यानानत बारसाहक, तारण, विक्री, जर काणा व्यक्तास धांत्राचत बादासक्ष्म, तारण, ाक्का, क्यांस्त, आंद्रश्रा, कार्यक्रा, क्यांस्त्र, कार्यक्रा, कार्यक्रा, ह्यांस्त्र, ह्यांस्त्र, ह्यांस्त्र, ह्यांस्त्र, ह्यांस्त्र, ह्यांस्त्र, क्यांस्त्र, क्यांस्त्र, क्यांस्त्र, ह्यांस्त्र, ह्यांस् कावन क्र. २०, कुमार (बबुन्स सन्टर, २र (सनता, १०५, अबुव्बर हाऊन, अपोली न्ट्रीट, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई –४००००१ येथे आजच्या ताखेषासून १५ दिवसात कळवांचे, अन्यवा अशा दाव्यांच्या संदर्गशिवाय हस्तांतर पूर्ण केले जाईरल आणि दावा अलस्यास त्याग व स्विगत केले आहेत असे समजले जाईल.

दिनांकः २७.०८.२०२४ वकील उच्च न्यायाल मोबाईल क्र.:९८७०३२२१८२

PUBLIC NOTICE

This is to inform that my husband / our father /Grandfather Mr. Laxmidas Ramji Oza was the owner of flat no. 502/A, on 5th floor, in Jamuna Mahal, situated at Prabhat Colony Road, Santacruz (E), Mumbai - 400055. He has willed the will duly registered with the registrar on 04-04-2024 for the above

mentioned flat to Mrs. Ansuva Laxmidas Oza (Wife) Pankajkumar. L. Oza, Pradeepkumar L. Oza Tarun L. Oza (Sons) and Vishal P. Oza, Viral P. Oza (Grandsons) upon his Death on 31/05/2024 we all have become the joint owners of the above said Property.

Any Claim to this property can meet the society committee members with lega documentaries within 28 days after which no claim will be entertained. Place: Mumbai

Date: 27/08/2024 For and on behalf of Jamuna Mahal C.H.S. LTD. Prabhat Colony Road, Santacruz (E), Mumbai- 400055 Sd/-

(Hon. Secretary)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at Large that Vessel Registration Certificate (VRC) BDR-IV-00292 of 2003 in respect of Motor Vessel "M L. Manek I" is lost and misplaced and the owner MR. ABDUL RASHEED MOHD SALEH MARNE has applied for duplicate VRC in lieu of the Original to the Maharashtra Maritime Board. The Bandra Port will proceed to issue the said Certificate unless any valid objection is received within a period of 15 days from the date of publication of this notice.

Adv. M. Saeed Kadu (Advocate, High Court) Mob: 9821464675 Add: 297, Issak Manzil, 1st Floor, Room No. 13 S.V.P. Road, Mumbai 400 003

जाहीर सूचना

रेड फोर्ट कॅपिटल फायनान्स कंपनी प्रायव्हेट लि**मिटेड,** कंपनी कायदा १९५६ अंतर्गत स्थापन कंपनी नीआयएन: यु७४८९९एमएच१९९५पीटीसी४१६९६१, यांचे नोंद कार्यालय: १२०३. टॉवर बी. वन बीकेसी. र्ज न्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई, वांद्रे, महाराष्ट्र, भारत-४०००५१ (यापुढे सदर ''कंपनी' किंवा 'रेड फोर्ट कॅपिटल फायनान्स कंपनी'' म्हणू संदर्भ) हे भारतीय रिझर्व्ह बँकेसह नोंदणी क्र.बी-१३.०२४८५ या नोंद प्रमाणपत्रानुसार नॉन-बैंकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) म्हणून नोंद आहेत, कंपीनने कोणतेही सार्वजनिक निधी उभारलेला नाही. कंपनीने दिनांक १८ फेब्रुवारी, २०१९ रोजीपासून कंपनीच्या मंडळावर संचालक म्हणून श्री. अमित चढ कुमार यांची नियुक्ती केली. लागु नियमन आवश्यकतेनुसा कंपनीने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कंपनीचे संचालक म्हणून श्री. अमित चढा कुमार यांच्या नियुक्तीकरिता विश्यक मान्यता प्राप्त केली.

जर कोणा व्यक्तीस किंवा कंपनीचे धनकोंना संचालव म्हणून श्री. अमित चढा कुमार पुन्हा यांच्या नियुक्तीस आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप सदर सूचन प्रकाशन तारखेपासन तीस (३०) दिवसात कंपनीच्य नोंदणीकृत कार्यालयात लेखी कळवावे किंवा -

सदर सूचना ही मास्टर डायरेक्शन-रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (नॉन-वॅंकिंग वित्तीय कंपनी - स्केल वेस रेग्युलेशन्स) डायरेक्शन्स, २०२३ चे नियम ४२.३ च्या तरतदीनसार आणि संदर्भ क्र.एस ३११५ /०२–१३–००१ २०२४-२०२५ असलेले दिनांक २५ जुलै, २०२४ रोजीचे पत्रानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत व्यवस्थाप व भागधारणेतील बदलाकरिता मान्य पत्रानुसार प्रकाशित करण्यात आली आहे

रेड फोर्ट कॅपिटल फायनान्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

सही/ अमित चढा कुमार

परमिंदर सिंग

(संचालक)

PUBLIC NOTICE

This is to inform general public that original share certificate no. 7, Distinctive no. from 31 to 35 (both inclusive) 5 share of Rs. 250/- each, dated 26.03.1997 issued by the society. Mrs. Anita Arun Velde and Mr. Anil Arun Velde, a member of Silver cascade Co-Op housing society Ltd. having address at Dadar (w), Mumbai- 400028. Have been loss/misplaced. The member of the society has applied for duplicate shares. The society hereby invites claims and objection from claimants/ objector or objectors for issuance of duplicate share certificate with in the period of 14 (fourteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for issuance of duplicate share certificate to the Secretary of Silver cascade Co-Op housing society Ltd. if no claims/ objections are received within the period prescribe above, the society shall be free to issue duplicate share certificate in such manner as is provided under bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under bye-laws of the society.

By order of the Managing Committee Silver Cascade Co. Operative Housing Society Ltd. (Hon. Secretary)

Date: 27.08.2024 Place : Mumbai

OXFORD INDUSTRIES LIMITED

CIN - L17112MH1980PLC023572 Reg.Office: G.No.4, Roxana Building Ground Floor, M.Karve Road, Mumbai-400020. E-mail:oxford_industries@yahoo.ii


NOTICE 43rdAnnual General Meeting and Book Closure

Notice is hereby given that the 43rd Annual General Meeting of the Company will be held or Tuesday, 24th September 2024 at 12.15 P.M. at the Venue: 4-B PIL Court, 111, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai 400020, to transact the business as set out in the Notice of the

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 18/09/2024 to 24/09/2024 (both days inclusive) for the purpose of the AGM of the Company. Notice and Annual Report 23-24 is available on the website o company www.oxfordfabrics.ir

For **OXFORD INDUSTRIES LTD**

Mazher N Laila Place : Mumbai Managing Director Date : 26/08/2024 DIN: 00037046



758 मारतीय स्टेट बैंक किरकोळ मालमज्ञा मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, बेलापूर, सीबीडी शेलापूर रेल्व स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉवर फ्र.४, ५वा मजला, सिङको सीबीडी शेलापूर, नवी मुंबई-४०००६१४.

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार श्री. अंकुर सक्सेना व श्री. कृष्ण प्रसाव श्रीवास्तव, फ्लॅंट क्र.८०४, वर्टिका-बी, कासा बेला गोल्ड, कल्याण शिळ गेड, डॉबिवली-४२१२०४ (गृहकर्ज खाते क.३७०१७५६७५६९) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज स्कमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर् केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते ०५.०८.२०२४ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत हरण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सेक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर १४.०८.२०२४ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे पुचित करण्यात येत आहे.

-थकबाकी रक्कम: दिनांक १४.०८.२०२४ रोजी देय रक्कम रू.५७,४५,०२५.०० (रुपये सत्तावन्न लाख पंचेचाळी। हजार पंचवीस फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी. सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जवार आणि त्यांचे जामिनवार (लाग असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सबर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० विवसात थकबाकी t**क्रम जमा करावी.** अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲर्न्ड रिकरस्ट्रैक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० देवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत ालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलन्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

म्लॅट क्र.८०५, ८वा मजला, कासा अर्बानो म्हणून ज्ञात इमारत, जी विंग, डाऊनटाऊन म्हणून ज्ञात प्रकल्प जमीन एस.क.३१/४,३१/५,४०/१,४०/२,५२,५३/२बी,५३/३,५३/५,५४/२,१४३/१,१४३/२वबी,१४४/१,१४४/२,१४४/३,१४४/४,१४४/५,१४४/१एवबी,कल्याण शिळ रोड, डॉबिवली पुर्व. प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया विनांक: २६.०८.२०२४, ठिकाण: नवी मंबई

परिशिष्ट-१६

(उप-विधी क्र.३५ अन्वये) मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्यानानत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना.

श्री. सुभाष जगन्नाथ पाटील हे स्वेता कोहौसोलि., पत्ताः बी-३०३, स्वेता कोहौसोलि. सारस्वत बाग, आंबोली पुलाजवळ, जोगेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्र श्राहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील **फ्लॅट क्र.बी-३०३** चे धारक आहेत, यांचे ०३.०६.२०२४ रोजी कोणतेही वारमदार न नेमता निधन चाले

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल लमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकङ् हाही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून दिवसांत सोसायटीच्या भांडवल*े* मेळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या, तेच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या गहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप प्तोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. मोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार /आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात. सोसायटी सचिवाकडे सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत **सायं.६.०**० ते रात्रौ.८.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित स्वेता को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि दिनांक: २७ ऑगस्ट, २०२४ मा. सचिव

जाहीर सूचना

न्य जनतेस येथे सूचना देश्यात येत आहे की. मध्यत: बार सरसामान्य जनतंत्र वर्षे सूचना रूपात योग आहे की, कुळा: बाह्य गोर्माच्या वित्त है कर्णक कर, १र तम्यतः, प्रमात क्रांबी?(यम् १२, अवर्ष कोहीसोगित, कोणिण पर्क, गूलहुक्त, एक.जी.) इस्ताइंड, बार्ल्ड केटट ट्याल कार्योच्या समी, दूरल बी, एक. वोड डांगे (पत्तिया), डांगे-४००६०, क्षेत्रकळ ३७५ ची.पु. या जारेच आणि जुक्कामा ११४ वे ११५५ अर्जाको प्रमाणस्काक, २०,२१ व जायदेशी मालक होते. पांची चार जागा में, लादाम होम्म लिमिटेड गंपणाबहून दिलाक १८.०८.२००१ रोजीचे दलावेज क्र. टीट्गएन-१/५२८२/२००१ नुसार नींद असलेले दिलाक १८.०८.२००१ रोजीण्या विकी कारामामृत्यार खंदी केले होते. तर सा बाबू गोपिनांच मेंदि याचे मुख्ये के दिलाक १२.०५.२००३ रोजी निष्य जाले, पांचा पण्याम माझे अमील श्रीममी आशा बाबू गिद्दे (विषया पांची), श्री. ओमकार बाबू गिद्दे (नुलगा), कुमारी कानक स्वाम मिदे (मुलगी) हे काब्स्त्रीर बासलार व ग्रांतिनियी असून त्यांना मालक राजून सार पण्डें ग्राम काज्याचा अधिकार आहे आणि सार स्वामी बाबू गोरीनाव गिद्दे याचे पियानांकर सामे आंगलि श्रीम मी। आशा बाबु गिदे, श्री. ओमकार बाबु शिदे व कुमारी काजल बाबु शिदे पांच्याकडून मालक स्वमून सहर प्लंडणा वामर, बहिबाट वाबा आहे.

प जाना जाहत. उत्त जोगा व्यक्तिस सदर पर्लेट किंवा भागावर मालकीत्व, भाडेरहा बहिबाट, तारण, कर्ज, मालकी हवा, अधिभारत, वारसाहब किंव अन्य इक्त प्रकारे कोणगाही दावा जिंवा अधिकार असल्याद राजां सदर सूचना प्रकारन तारखेशान्त १४ दिवसात खालीर स्वाक्षरी,कर्षाकडे प्यांचे दावा सूर्व आवरणक दस्तावेत्री पूरण्यास वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे दावा सर्व आवश्यक दस्तावेजी पुराण्यांस व्यवावेत, अन्यथा अशा ज्यकींचे दावा त्याग केले आहेत आ

तमजले जाईल ठिकाणः मुंबई स्निंगकः २७.०८. २०२४ स्नोज कुमार पांडे (वक्तील उष्ण न्यामालय) खोली क.५, टेक्किल एरिया, जे.बी. नगर, मरोळ पाईप लाईन, अंग्रेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. मोब.:१६१ १५० २०६४

शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएन:एल५०१००एमएच१९८५पीएलसी०३६९३७ नोंव. कार्या.: जी-१२, तुलसीयानी चेंबर्स, २१२ नरिमन पाईंट, मुंबई-४०००२१. at.: 98-22-85032605/22-85032609.

ई-मेल:www.shardulsecurities.com, वेबसाईट:investors@shriyam.com सचना

PUBLIC NOTICE

y client, MR. RAJESH JAIRAM BADLANI ne of the legal heir of Late JAIRAM A

BADLANI who was the owner of Flat No. 36

3rd Floor, Building No. B, PREMNAGAR CHSL, Kopri Colony, Thane (E) 400603. My client's father JAIRAM A. BADLANI died

intestate on 03.12.2004 and my client's Mother CHANDRA JAIRAM BADLANI also

died on 20.04.2011. My Client's brother NARESH JAIRAM BADLANI also died or

NARESH JAIRAMI DADLAMI also vice and 25.06.2022 and was unmarried. Thus my client (1) MR. RAJESH JAIRAM BADLANI (Son) and (2) MR. JAGDISH JAIRAM BADLANI (Son), are only legal heirs of Late JAIRAM A. BADLANI. Apart from these legal

JAIKAM A. BADLANI. Apart from these legal heirs, if any person has any claim, over the right, title, share and/or interest in the aforesaid flat then he/she should contact me within 14 days from the date of issue of this notice. If no claims/objections are received regarding the share of the deceased in the aforesaid flat within prescribed period then it will be deemed

prescribed period then it will be deemed

hat there are no other legal heirs of Late

JAIRAM A. BADLANI except the above

Adv. Shital Kadam Chavan Date:27/08/2024 (Advocate High court) Office: 8-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chawk, Kaiwa,Thane - 400605

- याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४ रोजी स.१०,००वा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमांद्रा (ओएव्हीएम) ३८व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेला व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली
- कंपनीने एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल ईमेलद्वारे पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे.
- पुढे सूचित केले जाते की कंपनी कायदा, २०९३ च्या कलम ९१ नुसार, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर ११ सप्टेंबर, २०२४ ते १६ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवसांसह) एजीएम उद्देशाने बंद राहतील
- १० सप्टेंबर, २०२४ च्या कट-ऑफ तारखेला एकतर वास्तविक स्वरूपात किंवा अवास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआआयपीएल) च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतात.सर्व सभासदांना सुध्दा कळविण्यात येते की:
- रिमोट ई-व्होटिंग १३ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि १६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.
- २. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख १० सप्टेंबर, २०२४ आहे.
- एजीएमची नोटीस पाठबल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला अर्थात १० सप्टेंबर, २०२४ रोजी शेअर धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती enotices@linkintime.co.in. वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते -किंवा दुरध्वनी: ०२२ ४९१८६००० येथे संपर्क साधावा.
- ४. रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल एलआआयपीएलद्वारे मतदानाची वरील तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठराबावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणा
- ५. एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध असेल.
- ६. एजीएमपूर्वी रिमोट ई-ओटींगद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. ७. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या
- रजिस्टरमध्ये केवळ कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगची सुविधा तसेच एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा हक्कदार असेल. एजीएमची सूचना कंपनीच्या <u>www.shardulsecurities.com</u> वेबसाइटवर आणि लिंक इनटाइम इंडिया
- प्रायव्हेट लिमिटेडच्या <u>https://instavote.linkintime.co.in</u> या वेबसाइटवर उपलब्ध आहे. भागधारकांना ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, कृपया मदत विभागाखाली, <u>https:/</u>
- /instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध वारंबार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि इन्स्टाबोट ई-वोटिंग मॅन्युअल पहा किंवा <u>enotices@linintime.co.in</u> वर ईमेल किंवा संपर्क : एलआआयपीएलव दरध्वनी : 0२२-४९१८६००० करावा. शार्वुल सिक्युरिटीज लिमिटेडकरित

द्या भालिय संचालक व कंपनी सचिव

VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED

CIN: L74110MH1984PL0033920

Regd. Office: 206, 2¹⁰ Floor, Autumn Grove CHS Ltd., Lokhandwala Township,
Akurili Road, Kandivali (E.), Mumbai - 400 101

Tel: +91 91360 82848, Email: <u>voltaire leafin@gmail</u>.com; Website: <u>www.volfitd.com</u> Notice of 40th Annual General Meeting (AGM)

Notice of 40" Annual General Meeting (AGM)

Notice is hereby given that the 40" Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, the 20" day of September, 2024 at 1.00 P.M. through Video conferencing or any other audio visual means, in compliance with all the applicable provisions of companies act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with General circular dated April 8" 2020, April 13" 2020, May 5, 2020, September 20, 2020, December 31, 2020, January 31, 2020, December 08, 2021 and December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022, 19/2022 dated December 28, 2022 and 2022 and latest Circular being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively referred as MCA circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 (SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 (SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 (SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 (SEBI Circular dated May 14, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 (SEBI Circular dated May 14, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 (SEBI Circular dated May 14, 2020, January 15, 2021, May 13, 2022) and January 15, 2021 (SEBI Circular dated May 14, 2020, January 15, 2021, May 13, 2022, and January 15, 2021, May 13, 2022, May 13

Inrough VC/OAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act.

In compliance of the above Circulars, the Notice of AGM and the Financial statements to the FY 2023-2024 along with Board's Report, Auditor's Report, and other documents required to be attached thereto (Collectively referred as "Annual Report") has been sent only by e-mail to all the members of the company whose e-mail address are registered with the company/ Registrar & shares transfer agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents Have been completed on Saturday, 26 August 2024. The Report has also been made available on the Company website link http://www.volftd.com/AnnualReport.aspx as well as on the BSE website www.bseindia.com

(Management & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (S5-2), the Company is pleased to provide remote e-voting fractifity (Remote E-voting f) to all the members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing votes on an resolutions set out in the Notice of the Novi. Auditionally, the company is providing facility for e-voting during AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through remote e-voting. The Procedure /Instructions in respect of have been provided in the Notice of the AGM. The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form

as on cut-off date i.e. September 13, 2024 shall be eligible to cast their votes by remote e-voting or attend the meeting through VC/DAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the Paid-up Equity Share Capital as on the cut-off date. The remote e-voting period will be commenced on Tuesday, 17 September 2024 at 9.00 AM and ends o Thursday, 19 September 2024 at 5.00 PM.

For Voltaire Leasing & Finance Limite

Place : Mumbai Date : 26th August 2024

Company Secretary & Compliance Office

In compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Compani

Any person who becomes a member of the company after dispatch of notice AGM & holding shares as on cut-off /record date i.e. September 13, 2024 may obtain the login id & password by sending a request at Voltaire.leafin@gmail.com or support@purvsahare.com. However if the person is registered with NSDL/CDSL for remote e-voting then existing user credentials can be used Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGN and instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting during

सनराज डायमण्ड एक्सपोर्टस लिमिटेड

(सीआयएन: एल ३६९१२एमएच १९९०पीएलसी०५७८०३) नोंवणीकृत कार्यालयः डी-९, ५चा मजराा, प्लॉट १५६, एक्होस्ट अपार्टमेंट, ताडदेव, हाजी आसी, मुंबई-४०००३४. ईमेल:info@sunrajdiamonds.com, वेबसाईट:www.sunrajdiamonds.com, वृर.:+९१२२२३६३८५५९

३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याबाबत माहिती

- कंपनीची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी स.११.३०वा (भाप्रये) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल, कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याखाली वनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') चे पालन करून, जारी केलेल्या सामान्य परिपत्रके, सूचना वाचून कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि सेबी (एकत्रितपणे लाग् परिपत्रक म्हणून संबोधल जाते) द्वारे, एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी. सदस् व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहून मतदान करू शकतील, केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित असल्याचे मानले जाईल आणि त्यांची उपस्थिती कोरमच्य हेतूने गणली जाईल.
- लाग् परिपत्रकांचे पालन करून, २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी -एजीएम आणि स्वतंत्र आणि एकत्रित अर्थिक स्टेटमेंट्स, बोर्ड रिपोर्ट, ऑडिटर्स रिपोर्ट आणि इतर कागदपत्रे सोवत जोडणे आवश्यक असलेल नोटीस सर्वांना पाठविली जाईल. कंपनीचे सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते आरटीए/कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकरे नोंदणीकृत आहेत. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या वेबसाइट https://www.sunrajdiamonds.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर देखील
- सदस्यांच्या ईमेल पत्त्यांसह केवायसी तपशीलांची नोंदणी/अद्ययावत करण्याची पद्धतः
- अ) वास्तविक स्वरुपामध्ये भाग धारण केलेले सदस्य, ज्यांनी कंपनीकडे ईमेल पत्त्यांसह त्यांचे केवाय तपशील नोंदणीकृत/अद्यतिनत केले नाहीत, त्यांना सादर करून नोंदणी/अद्यतिनत करण्याची विनंत केली जाते. ॲड्रोईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, आरटीएकडे समर्थन दस्तऐवजांसह रीतर स्वाक्षरी केलेला फॉर्म आयएसआर-१ <u>support@adroitoorporate.com</u> वर किंवा अंड्रोईट कॉपोरेट सर्व्हिसेस प्रायक्हेट लिमिटेड, युनिट: सनराज डायमंड एक्सपोर्ट्स लिमिटेड, १७-२० जाफरभॉय इंड. इस्टेट, १ला मजला, मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पू), मुंबई-४०००५९ येथे हा फॉर्म आरटीएच्या https://www.adroitcorporate.com/RandTServices.aspx वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- ब) डिमॅट स्वरूपामध्ये भाग धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे ईमेर पत्त्यांसह त्यांचे केवायसी तपशील नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत, त्यांना विनंती केली जाते की त्यांनी डिपॉझिटरी सहभागी ज्यांच्याकडे त्यांचे डिमॅट खाते राखले आहे त्यांच्याकडे नोंदणी,
- ई-व्होटिंगद्वारे मते देण्याची पद्धत:

ठिकाण: मुंबई

वितांक: २७ ऑगस्ट, २०२४

- सभासदाना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (ई-व्होटिंग) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमा व्यवसायांवर त्यांचे मत देण्याची संधी असेल. व) डिमॅट स्वरुप, वास्तविक स्वरुपामध्ये भाग धारण केलेल्या सदस्यांद्वारे द्रस्थपणे मतदान करण्या
- पद्धत (रिमोट ई-व्होटिंग) आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत त्यांच्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केले जाईल. क) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिल जाईल आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-
- व्होटिंगद्वारे मतदान केले नाही आणि अन्यथा असे करण्यास प्रतिबंधित केले नाही ते पात्र असतील एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करा. ड) ई-व्होटिंगद्वारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल सदस्यांना ई-मेलद्वारे उपलब्ध करून दिलं जातील. ज्या सदस्यांना ई-मेल मिळत नाही किंवा ज्यांचे ई-मेल पत्ते आरटीए/कंपनी/डिपॉझिटर
- पार्टिसिपंद्रसकडे नोंदणीकृत नाहीत ते एजीएमच्या सूचनेचा भाग असलेल्या नोट्समध्ये दिलेल्य सूचनांचे पालन करून लॉगिन क्रेडेंशियल तयार करू शकतात.
- ई) वरीलप्रमाणे लॉगिन क्रेडेन्शियल्स देखील वापरले जाऊ शकतात किंवा व्हीसी/ओएव्हीएमद्वा एजीएमला उपस्थित राहणे. बुक क्लोजर: १७ सप्टेंबर २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांत

पुस्तक बंद राहतील. सनराज डायमण्ड एक्सपोर्टस् लिमिटेडकरि सही/

मागणी स्चना

डीआरएचएलएमयएम००५५९६५८ मंजूर कर्जाची रक्कमः

१. श्री .आकाश रवींद्र भारती.

उरणनवी मुंबई-४००७०२

कर्ज खाते क्रमांकः

मंजूर कर्जाची रक्कम:

१. आशिष तिम्मप्पा शेट्टी,

सर्वांचा पत्ता :-

कर्ज खाते क्रमांक:

मंजूर कर्जाची रक्कमः

रु. ३६,८५,०००/-

. सौ. तर्जुन निशा

कर्ज खाते क्रमांक:

मंजूर कर्जाची रक्कम:

१. श्री. मुन्नी लाल निसाद,

सर्वांचा पत्ता :-

कर्ज खाते क्रमांक:

मंजूर कर्जाची रक्कम:

२५,००,०००/-

१. श्री. रोहन रामचंद्र मोरे

सर्वांचा पत्ता :-

कर्ज खाते क्रमांक:

मंजूर कर्जाची रक्कमः

सर्वाचा पत्ता :-

२. श्रीमती राजश्री रामचंद्र मोरे

२. श्रीमती सुनीता एम निसाद.

सर्वांचा पत्ता :-

. श्रीमती शीलक्ष्णी शेट्टी.

पलावा सिटी ठाणे-४२१२०४.

डीआरएचएलएमयूएम००६०६६३४

एच क्र.१४८/३, फ्लॅट क्र. ३०५, ३रा

मजला, कल्याण रोड, अन्सारी अपार्टमेंट,

रावजी नगरभिवंडी ठाणे- ४२१३०२.

डीआरएचएलटीएचएन००५४५४८४

४०२, ४था मजला, सी- विंग, कुंज

कॉम्प्लेक्स कोहौसोलि, प्लॉट क्र. ४७,

सेक्टर - ११, कामोठेनवी मुंबई-४१०२०९

सी-३०१ साई प्लाझा, विवा जांगीड

कॉम्प्लेक्स, अभिषेक मोटर ट्रेनिंग स्कूल

जवळ विरार पूर्व, विरार-४०१३०५.

डीआरएचएलएएनई० ०५८३०५१

१. श्री. शंकर एकनाथ गायकवाड

२. श्रीमती कमल शंकर गायकवाड

भाईंदरपूर्व, ठाणे-४०१^र०५.

डीआरएमबीएमयूएम००४३४६७९

कर्ज खाते क्रमांक:

मं**जूर** कर्जांची र**क्कम:**

₹.७,५०,०००/-

अंशल गर्

कंपनी सचिव व सक्षम अधिकार्

सी-१११, १ला मजला, सी-विंग, साई

पुष्पम कोहौसोलि, गोकुल डेअरी जवळ,

डीआरएचएलकेयूआर००४४२५९४

सर्वांचा पत्ताः

. श्रीमती सुषमा रवींद्र भारती.

२रा मजला, श्री साई हॉस्पिटल श्री कृपा

इमारत, रामरतन हॉटेल समोर, कोटनाका

फ्लॅट क्र.बी-११०१, ११ वा मजला, इलेट्रा

कोहौसालि, ब्लॉक सेक्टर कासाबेला गोल्ड

. एलएलजेओजी००५४५८२३

(सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत) **नोंदणीकृत कार्यालयः** ६ वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई- ४०००१३

तुम्ही खाली नमूद केलेल्या कर्जदार, सहकर्जदारांनी यांची स्थावर मालमत्ता (प्रतिभूती) तारण ठेवून डीसीबी बँक लिमिटेडकडून कर्ज/सुविधांचा लाभ घेतला आहे. तुमच्या कसूरी मुळे तुमचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए) वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ नेमिटेड ने थकबाकीच्या २ च्या सहवाचिता नियम गमत्ता, थकबाकी, कलम

फ्लॅट क्रमांक ३०२, मोजमाप २६.९५८ चौ.मी., तिसरा 🛮 १) दि.०९.०८.२०२४

फ्लॅटक्र. ३०९, ३ऱ्या मजल्यावर, सी - विंग मध्ये, ३८.२९ | १) दि.०८.०८.२०२४

निलंजे ता.कल्याण जि.ठाणे येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत | रु.३८,१८,०७२/- (रुपये) अडतीस

मोजमाप क्षेत्र ४१२.९३ चौ.फू., ए - विंग मध्ये, ५ व्या २)दि.०९ऑगस्ट २०२४ रोजी

आझमी बेकरी परिसर, भिवंडी जि. ठाणे येथील सर्व भाग व 🗦 एनपीए तारीख 🗕

फ्लॅटक्र. ४०२, सी - विंगमध्ये, चौथ्या मजल्यावर, मोजमाप | १) दि. ०९.०८. २०२४

२, गाव : विरार ता. वसई जिल्हा : पालघर येथील सर्व भाग | दि.०४.०८.२०२४

म्हणून ज्ञात इमारत, सुपर बिल्ट अप क्षेत्र ४५० चौ.फू.,

पूर्वेस : - एम आय उद्योग नगर (प्रतिभूत मालमत्ता)

मजल्यावर, एकूण मापन क्षेत्र ८३४.८६ चौ.फुट, समद 🛭 रु.३१,१४,३३६/- (रुपये एकतीस

अव्हेन्यू म्हणून ज्ञात इमारतीत, सर्व्हें क्र.११६ वर, प्लॉट क्र. २ | लाख चौदा हजार तीनशे छत्तीस फक्त)

जि.रायगड येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

चौरस मीटर, व्हर्साटाईल व्हॅली म्हणून ज्ञात प्रकल्पात, गाव:

१.श्री.मोहम्मदस्ताममोहम्मदइस्तामखान, | फ्लॅटक्र.५०२,४२१.९३ चौ.फू. आणिप्लॅटक्र.५०३

खंड (प्रतिभूत मालमत्ता)

भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

मजला, मॅरीगोल्ड रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, प्लॉट | २)दि.०९ऑगस्ट २०२४ रोजी

वसुल	फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये, डीसीबी बैंक लि वसुलीकरिता मागणी नोटीस जारी केली आहे, कायद्याच्या कलम १३(२) नुसार सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम, २००१							
३(१) नुसार तुमच्या सेवेच्या मार्गाने ज्याची सामग्री येथे प्रकाशित केली जात आहे. कर्जदार, सहकर्जदार, तारण ठेवलेली मालम १३(२) अन्वये पाठवलेली मार्गणी सूचना आणि त्याखाली दावा केलेली रक्कम यांचा तपशील खालीलप्रमाणे दिला आहे:								
	कर्जदार, सह-कर्जदार/	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता	१) मागणी स्					
अ.	जामिनदाराचे नाव व पत्ता, कर्ज		२) थकबाकी					
क्र.	खाते क्र., कर्ज रक्कम		३) एनपीए दि					
१	१. कु. आशा अनिल कोटियन	फ्लॅट परिसर बेअरिंग क्रमांक ३०५, ३ऱ्या मजल्यावर, 'बी'	१) दि.१०.०७.					
	(विवाहापूर्वीची)	विंगमध्ये, ३५.१३ चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्र (जे बाल्कनीच्या	२) दि.१० जुलै					
	सौ.आशा दशरथ खोत (विवाहानंतर),	क्षेत्रासह आहे) जय हेरिटेज म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्समध्ये,	रु. २०,३४,९९					
	२. श्री.दशरथ कृष्णा खोत	सर्व्हें क्रमांक ३७ वर बांधकामित, हिस्सा क्र.१, प्लॉट क्र.१६	चौतीस हजार न					
	सर्वांचा पत्ताः-	गाव - सोपारा, नालासोपारा पश्चिम, तालुका वसई, जि.	३) एनपीए दि					
	फ्लॅटक्र. २०२,डी -विंग, जय अपार्टमेंट निलेमोरेगाव नालासोपारा वसई- विरार –	पालघर, हमी उप-निबंधक वसई यांच्या कार्यकक्षेत, जि.	दि.०४.०७.२०					
	४०१२०३	पालघर आणि वसई विरार शहर महानगरपालिका येथील						
	कर्ज खाते क्रमांकः	सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)						

चिना दिनांक ो देय

DCB BANK

देनांक 3038 २०२४ रोजी .९४/- (रुपये वीस लाख गऊशे चौऱ्याण्णव फक्त) दिनांक -28

३) एनपीए तारीख -

२)दि.०७ऑगस्ट २०२४ रोजी

लाख अठरा हजार बाहत्तर फक्त)

३) एनपीए तारीख –

१) दि.०९.०८.२०२४

पैसे एकतीस फक्त)

दि.०४.०८.२०२४

३) एनपीए तारीख –

दि.०४.०७.२०२४

दि.०४.०८.२०२४

सर्वाचा पत्ताः-कर्ज खाते क्रमांक:

सर्वांचा पत्ताः-

कर्ज खाते क्रमांक:

डीआरएचएलकेएएल००६०३२८५

डीआरएचएलकेएएल००५८५४५४ मंजूर कर्जाची रक्कम:रु. २३,९८,०००/ १. श्री. रिफक रज्जाक खान २. श्रीमती नरगिसबानो रिफक खान सर्वांचा पत्ताः-क्रमांक ११४ डी सेक्टर - ५३ द्रोणागिरी नवी मुंबई, ता.उरण | रु.२४,९६,३८५/ - (रुपयेचोवीस लाख शहाण्णव हजार तीनशे पंच्याऐंशी फक्त)

ग्रीन व्ह्यू अपार्टमेंट, ६०१, ग्रीन पार्क जवळ, शिळफोय, बेंबिवली पूर्व, यणे - ४००६१२. कर्ज खाते क्रमांक: डीआरएचएलएमएमओ० ०५५७१२७ मंजूर कर्जांची रक्कम:रु. ३३,७४,०००/

१२ | १. श्री. राजेश प्रकाशचंद्र सुराणा २. मे. मारूती ज्वेलर्स त्यांचे मालक श्री. राजेश प्रकाशचंद्र सराणा यांचे द्वारे ३. श्रीमती ललिता राजेश सुराणा सर्वाचा पत्ताः-

फ्लॅटक्र.११०५ सॉलिटेअर झ्मारत, प्लॉटक्र.७, सेक्टर-१९, उलवे, नवी मुंबई-४१०२०६. कर्ज खाते क्रमांक: डीआरबीएलएएनई० ०५६४८५७ मंजूर कर्जाची रक्कमः १. श्री. सुनिल कुमार राजे लक्के गौडा २. श्रीमती पुत्तलक्ष्मी बी.जे.

मस्जिद जवळ, संजय नगर, आझाद नगर,

डीआरएचएलकेएएल००६०३६१०

१. मे. आर एफ मोटर्स त्यांचे मालक

श्री.आरिफ शेख यांच्याद्वारे

२. श्रीमती मुबीर आरिफ शेख

१. श्री.आरिफशेख

कर्ज खाते क्रमांक:

०३९४१७०००००३९२

सर्वाचा पत्ताः-

मंजूर कर्जाची रक्कम:रु. १९,६९,०००/-

दूकान क्र.१ अश्मिता शेरनाज कोहौसोलि

नया नगर मिरा रोड़ पूर्व, मुंबई - ४०११०७.

मंजूर कर्जाची रक्कम:रु. १०,००,०००/-

भिवंडी. ठाणे-४२१३०२.

कर्ज खाते क्रमांक:

सर्वाचा पत्ताः-

डीआरएचएलकेएएल००५६६८६७ मंजूर कर्जाची रक्कम:रु. १८,४३,०००/-१. श्री. मकसूद शाह ३१.२२ क्षेत्र, कुंज कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग २)दि.०९ऑगस्ट २०२४ रोजी २. श्रीमती मरियम शाह सर्वांचा पत्ताः-सोसायटी लि. नामित इमारत, प्लॉटक्र. ४७ वर, सेक्टर - ११ | रु. ३२,०६,२८८. ३१/- (रुपये बत्तीस घर क्र. ३७, शांतीनगर रोड,गरिब नवास कामोठे नवी मुंबई ता.पनवेल जिल्हा : रायगड येथील सर्व | लाख सहाहजार दोनशे अड्ट्याऐंशी आणि

फ्लॅट बेअरिंग क्र. १०६, पहिल्या मजल्यावर, एफ - विंग | १) दि.०९.०८.२०२४ मध्ये, मोजमाप क्षेत्र ३८० चौ.फू., रश्मी गार्डन म्हणून ज्ञात | २) दि.०९ ऑगस्ट २०२४ रोजी इमारतीत, रहमी गार्डन इमारत म्हणून ज्ञात सोसायटीच्या इमारत है. ३१,०६,९९८/- (रुपये) एकतीस क्र.ई ते आय को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि, एन.ए. | लाख सहा हजार नऊशे अञ्चयाण्य फक्त) जिमन बेआरंग सर्व्हें क्र.३३८ वर बांधकमित, हिस्सा क्र.ए/ | ३) एनपीए तारीख -

फ्लॅट बेअरिंग क्र.१११, १ला मजला, साईपुष्पम अपार्टमेंट | १) दि.०९.०७.२०२४ २) दि.०९ जुलै २०२४ रोजी

त्यामुळे तुम्हाला कर्जदार आणि सहकर्जदार/जामीनदारांना या नोटीसच्या ६० दिवसांच्या आत वरील नमूद केलेल्या मागणी केलेल्या रकमेचा पुढील व्याजासह भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे न केल्यास अधोस्वाक्षरीदारांवर या कायद्यान्वये कारवाई करण्यास प्रतिबंध केला जाईल. वर नमूद केलेल्या रु.९,५६,८५६.१९/- (रुपयेनऊलाख

१. श्री .सुनिल प्रेमनाथ चव्हाण फ्लॅट क्र.६०७, ६वा मजला, ए-विंग मध्ये, मोजमाप क्षेत्र १) दि.०२.०८.२०२४ २. श्रीमती प्रिया सुनिल चव्हाण २३.३६ चौ.मी. यासह बाल्कनी खुले टेरेस, मोजमाप क्षेत्र | २) दि.०२ ऑगस्ट २०२४ रोजी १०.५२ चौ.मी. चालेट्स एव्हेन्यू म्हणून ज्ञात प्रकल्पात, गट 🛮 रु.३१,३२,३१७/- (रुपये एकतीस खोली क्र.९, साई कृपा चाळ <u>क्र.१, न्यू</u> क्र.१२ वर बांधकामित, हिस्साक्र.१, क्षेत्र ०-४०-०, गाव- लाख बत्तीस हजार तीनशे सतरा फक्त) मनिषा नगर, बेटुरकरपाडा, गजानन महाराज सोनिवली, ता.अंबरनाथ, जि.ठाणे येथील सर्व भाग व खंड | ३) एनपीए तारीख -मंदिराजवळ, कल्याण, ठाणे-४२१३०१. आणि चतुसिमा - पूर्वेस :गटक्र. १२, हिस्सा १, पश्चिमेस :

: गटक्र.१२, हिस्सा २ (प्रतिभूत मालमत्ता) मंजूर कर्जाची रक्कम:रु. ३०,००,०००/-१. श्री. सुरेश शेषराम चौधरी फ्लॅट क्र. १००७. मोजमाप एकण क्षेत्र २९.८७ चौ.मी. १०वा | १) दि.०९.०८. २०२४ २. श्रीमती पोषाकी शेषराम चौधरी मजला, इमारत क्र.डी, श्रीजी स्क्वेअर फेज १ म्हणून ज्ञात | २) दि.०९ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वांचा पत्ताः-कॉम्पलेक्स, सर्वे क्र.११९ वर बांधकामित, हिस्सा क्र.१/ | रु.२३,९६,७६१/- (रुपये तेवीस लाख खोली क्र१०२, १ला मजला, गौतम सागर ए, सर्वे क्र. हिस्सा क्र.७६/१/२/ए, गाव : एरंजडे, ता. : शहाण्णव हजार सातशे एकसष्ट फक्त) को-ऑप.हौसिंग सोसायटी, रमेशवाडी, अंबरनाथ, जि.: ठाणे येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमा 🗦 **एनपीए तारीख** — समर्थ चौक जवळ, ठाणे-४२१३०१. · पूर्वेस : एस.क्र.१२० पश्चिमेस : एस.क्र.११९ हिस्सा | दि.०४.०८.२०२४ कर्ज खाते क्रमांक: क्र.४ एस.क्र.११९ एच.क्र.२बी, दक्षिणेस : ३० मी. रोड, डीआरएचएलएमएमओ० ०५५४१३८

ठिकाण : मुंबई

विनांक : २६.०८.२०२४

मं**बूर कर्जाची रक्कमः**रु. २२,९९,०००/- वित्तरेस: एस.क्र.७२ (प्रतिभूत मालमत्ता) १. श्रीमती फरिदा उमरफारूक खादिम फ्लॅट क्र. २०१. २रा मजल्यावर, मोजमाप क्षेत्र ३४६.३३ | १) दि.०२.०८.२०२४ २. श्री. उमरफारूक सुलेमान खादिम चौ.फू. (३८०.९६ चौ.फू. बिल्ट अप) श्रीस्वामीसमर्थ म्हणून | २) दि.०२ ऑगस्ट २०२४ रोजी ज्ञात इमारत, इमारत क्र.२, गट क्र.१०१ वर बांधकामित, फ्लॅटक्र.५०७, ५वामजला, इमारतक्र.७, हिस्सा क्र.३, गाव-चिंचवली, तर्फ वाजे ता. पनवेल, चौऱ्याऐंशी हजारतीसफक्त) बी-विंग, सूर इमारत, सेक्टर २, वसई विरार जि.रायगड येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) लिंकरोड, विरारपश्चिम-४०१३०३.

सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

मालमत्ता बेअरिंग फ्लॅट क्र. १८०३. मोजमाप क्षेत्र ३७. १७ | १) दि. १०. ०७. २०२४ चौ.मी. कारपेटक्षेत्र, १८व्या मजल्यावर, डी-विंग, व्हर्साटाईल | २) दि.१० जुलै २०२४ रोजी व्हॅली म्हणून ज्ञात इमारत, जमिन बेअरिंग जुना एस.क्र.११, | रु.३३,८४,७८२/- (रुपयेतेहतीस लाख एच.क्र.९, नवीन एस.क्र.१२, हिस्सा क्र.९, जुना एस.क्र. | चौन्याऐंशी हजार सातशे ब्याऐंशी फक्त) १२, नवीन एस.क्र. १३, हिस्सा क्र.५, जुना एस.क्र. १३, | ३) एनपीए तारीख – नवीन एस.क्र.१४, नवीन सर्वे क्र.१५, जुना एस.क्र.१५, दि.०४.०७.२०२४ नवीन सर्वे क्र.१६, जुना एस.क्र.१६, नवीन एस.क्र.१७/ १ए, जुना एस.क्र.१६, नवीन एस.क्र.१७/१बी, गाव-

रायगड येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

गटक्र. १२९ व १३०, उत्तरेस : गटक्र. १२, हिस्सा १, दक्षिणेस

३) एनपीए तारीख –

दि.०४.०७.२०२४

रु. २४,८४,०३०/ - (रुपयेचोवीस लाख

निळजे ग्रामपंचायत, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील मालमत्ता बेअरिंग दूकान क्र.००४, तळमजल्यावर, मोजमाप | १) दि.१०.०७.२०२४ क्षेत्र २०.१५९ चौ.फू. कारपेट क्षेत्र इमारतीमध्ये, ड्रिम २) दि.१० जुलै २०२४ रोजी सॉलिटेअर को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात 🛭 रु. ३७,८२, २९१/ - (रुपयेसदतीस लाख नोंदणीकृत सोसायटी, प्लॉटक्र.१०३ व ११५ वर बांधकामित, ब्याऐंशी हजार दोनशे एक्याण्णव फक्त) सेक्टर क्र.१९ मध्ये, उलवे, नवी मुंबई, ता. पनवेल, जि. 3) एनपीए तारीख -

दि.०४.०७.२०२४

निवासी फ्लॅट क्र. २०३, २ऱ्या मजल्यावर, मोजमाप कारपेट | १) दि.११.०७.२०२४ क्षेत्र ४३.३०९ चौ.मी. यासह समान टप्प्यावर बाल्कनी संलम्न | २) दि.११ जुलै २०२४ रोजी क्षेत्र ६.४३ चौ.मी. झ्मारत क्र.०४, डी-विंग, वर्धमान वाटिका 🛭 रु.१८,६२,५४६/- (रुपये अठरा लाख फ्लंट क्र. १०५, १ला मजला, फेज क्र. २, फेज-२म्हणून ज्ञात निवासी इमारत,गाव सस्मल, ता. शहापूर, बासष्ट हजार पाचशे सहेचाळीस फक्त) वर्शिदसर्मलगावजवळ,ठाणे-४२१६०१ जि. ठाणे येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) ३) एनपीए तारीख –

दि.०४.०७.२०२४ फ्लॅटक्र.४०२, चौथ्या मजल्यावर, अल-हारून अपार्टमेंट | १) दि.१९.०७.२०२४ म्हणून ज्ञात इमारत, विंग-बी, अंदाजे मोजमाप क्षेत्र ५४७ | २) दि.१९ जुलै २०२४ रोजी चौ.फू. को-ऑप. सोसायटी मध्ये, जिमन बेअरिंग सर्वे क्र.४२, 🛮 रु.२०,७६,५०२/- (रुपये वीस लाख

गाव नारपोली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे मोजमाप क्षेत्र दि.०४.०५.२०२४ ६५२.१ चौ.मी.(प्रतिभूत मालमत्ता) मालमत्ता बेअरिंग फ्लॅट क्र.००१, मोजमाप क्षेत्र ४०.८९ | १) दि.२३.०७.२०२४

प्लॉटक्र.१८, जुना नगरपालिका घर क्र.३४४ व ३४४/१ | ३) एनपीए तारीख -

सीटीएस क्र. ९६९ ते ९७३, सर्वे क्र. ४२, ४३, ४४/१ भाग, | शहाहत्तर हजार पाचशे दोन फक्त)

चौ.मी., तळमजल्यावर, ड्रिम एकर्स कोहौसोलि म्हणून ज्ञात | २) दि.२३ जुलै २०२४ रोजी सोसायटीमध्ये, पूजा नगर जवळ, नया नगर, जुना सर्वे क्र.५०, | रु.१०,६४,५३०.५६/ - (रुपये) दहा नवीन सर्वे क्र.५७, हिस्सा क्र.५, गाव-भाईंदर, तालुका व | लाख चौसष्ट हजार पाचशेतीस आणि पैसे जिल्हा ठाणे येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) छपन्न फक्त)

३) एनपीए तारीख -दि. २९.०४. २०२४

डीसीबी बँक लिमिटेडकरिता

सदर नोटिसीमध्ये नमूद केलेल्या सर्व मञ्कुराबाबतच्या अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिध्द केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

प्रतिभूतीची अंमलबजावणी केली जाईल. कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यात आले आहे, ज्याच्या आधारे तुम्ही उपरोक्ततरतुदीमध्ये नमूदकेलेल्या कालावधीत प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यास स्वतंत्र आहात. कृपया लक्षात घ्या की उक्त कायद्याच्या कलम १३(१३) नुसार, तुम्हाला वरील संदर्भित प्रतिभूतीची विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा आमच्या संमतीशिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित केले आहे.

ठिकाण: ठाणे, रायग**ड,** पालघर, पनवेल, नवी सुंबई दिनांक: **२७.०८.२**०२४

दि.१८.०६.२०२४

एकोणीसफक्त) ३) एनपीए तारीख

महसूल गाव - भाईंदर, ता व जि. ठाणे येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमा :- उत्तरेस :-दळवी इंडस्ट्रियल इस्टेट, छपन्न हजार आठशे छपन्न आणि पैसे दक्षिणेसः - मोकळा प्लॉट पश्चिमेसः - दळवी उद्योग नगर,

प्राधिकृत अधिकारी